

February 06, 2023

DCS-CRD **BSE** Limited First Floor, New Trade Wing Rotunda Building, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort Mumbai 400 023 Fax No.2272 3121/2037/2039

Stock Code: 543213

Listing Compliance National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th Floor Plot No.C/1, 'G'Block, Bandra- Kurla Complex Bandra East Mumbai 400 051 Fax No.2659 8237/8238

Stock Code: ROSSARI

Dear Sir/Madam,

Sub.: News Paper Publication of Extracts of Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022

Pursuant to the Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have enclosed herewith copies of Financial Express (English Daily) and Loksatta (Marathi Daily) both dated February 05, 2023 for publication of extracts of Consolidated Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2022.

The same may please be taken on record and suitably disseminated to all concerned.

Thanking you,

Yours Sincerely, For Rossari Biotech Limited

PARUL GUPTA

Digitally signed by PARUL GUPTA Date: 2023.02.06 11:41:20 +05'30'



Parul Gupta

Company Secretary & Compliance Officer

Membership No.: A38895

Encl.: as above

ROSSARI BIOTECH LIMITED

(An ISO 9001:2015 & 14001:2015 Certified Company), CIN: L24100MH2009PLC194818

Regd. Office: 201 A - B, 2nd Floor, Akruti Corporate Park, L.B.S Marg, Next to GE Gardens, Kanjurmarg (W), Mumbai - 400078, India. T: +91-22-6123 3800 F: +91-22-2579 6982 Factory: Plot No. 10 & 11, Survey No. 90/1/10/ & 90/1/11/1, Khumbharwadi, Village Naroli, Silvassa - 396235, Dadra & Nagar Haveli (U.T.), India. T: 0260-669 3000

: Plot No. D3/24/3, Opposite Yokohama Tyre, Phase III, G.I.D.C Dahej, Village Galenda, Taluka Vagra, Bharuch-Gujarat - 392130, India. T: +91 2641-661621



info@rossari.com



www.rossari.com







ROSSARI BIOTECH LIMITED

(AN ISO8001-2005 & 14001-2015 Certified Company)

Repd. Office : 201 A & B, 2" Floor, Anut Corporale Park, L.B. S. Marg,

Next to GE Gardens, Kanjurmarg (W) Mumbai – 400 078
T: +91-22-6123 3800 F: +91-22-2579992 E : mf0@ressan.com W: www.rossan.com CIN : L



om CIN: L24100MH2009PLC194818

14-2-14-14-14-1	Quarter ended	Nine Months ended	Quarter ended
Particulars	31st December, 2022	31st December, 2022	31st December, 2021
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations	3,892.69	12,494.15	4,284.16
Net Profit for the period (before Tax, Exceptional items and/or	2000000	A STATE OF THE PARTY OF THE PAR	
Extraordinary items)	346.71	1.069.88	319.47
Net Profit for the period before tax (after Exceptional items and/or	(E01/25)	200	
Extraordinary items)	346.71	1,069.88	319.47
Net Profit for the period after tax (after Exceptional items and/or	0.000	100000000000000000000000000000000000000	
xtraordinary items)	256.81	782.78	225.39
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss)	20000000	9205-120	
or the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	256.62	782.28	224,45
aid up Equity Share Capital (Face value of Rs. 2 per share)	110.30	110.30	110.11
Other Equity			
arnings per equity share (in Rs.)	CHARLES AND ADDRESS AND ADDRES	10000000000	
Basic ("Not annualized)	4.66*	14.21*	4.09*
Diluted (* Not annualized)	4.63*	14.14*	4.07*

Additional information on digitalions (mariotal resource to as renews			Rs. in Million	
	Quarter ended	Nine Months ended	Quarter ended	
Particulars	31st December, 2022	31st December, 2022	31st December, 2021	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
(a) Total income from operations	2,368.98	7,115.30	2,686.44	
(b) Profit Before Tax	237.33	654.16	244.95	
(c) Profit After Tax	174.62	482.51	182.68	

For ROSSARI BIOTECH LIMITED

Place : MUMBAI Date : 04" February, 2023

EDWARD MENEZES Executive Chairman

Adani shelves bond sale for ₹1,000 crore

Bondholders are looking for advice on the capital structure of the various companies in Adam's industrial empire, the seniority ordvarious obligations and their recourse in the event regulators step up investigations, said the people, who declined to be identified as they are not authorised to speak publicly about clients. Discussions are at the initial stage and creditors have not started to organise, according to the people. New investors are also making enquiries about potential opportunities, they added. An Adami Group representative did not offer any inmediate comment. Bondholders are looking for

Goldman Sachs Group strategists, meanwhile, said they don't see wider contagion to don't see wider contagion to other Indian companies from the issues faced by the group, which is the parent for the likes of Adani Tarene Energy and Adani Tarsmission. Bondholders typically con-sult lawyers, bankers and advis-ers when a company's financial prospects weaken so they can familiarise themselves with

raminarise themselves with potential losses and remedies if the firm struggles to pay its debts. Solutions can include the company asking creditors to waive penalties, buying back bonds and loans, or swapping

rom the Front Page them for new debt with easier

terms. The process includes try

low-on public offer of shares, and marks a stunning contrast

to just a few months ago when

over the next year or two, accord-

For FY24, the spending from the USOF is pegged at ₹10,400 crore, over three times higher than the revised estimates for FY23. Currently,

estimates for F23. Lurrentry, a major allocation of the USOF goes towards the BharatNet project. Apart from the RoW-related issues, lately concerns around the quality of fibre deployed under BharatNet are

ing to Moody's. Slow govt spending to hit rural connectivity

terms. The process includes try-ing to gauge how strong a claim the holders have on assets back-ing their securities in case the company defaults.

The turmoil last week forced Adani Enterprises to abruptly pull a record ₹20,000-crore folspending for BharatNet suggest spending for BharatNet suggest that in FY18, the actual expenditure was 38.5% less than the Budget estimate of ₹10,000 crore, whereas in FY19 and FY20, the actual expenditure was 47.2% and 71.2% less than Was 47.2% and 71.2% less than the Budget estimates of ₹8,175 crore and ₹6,000 crore, respec-tively. In FY21, the expenditure on BharatNet from the USOF to just a few months ago when the conglomerate was looking to raise funds to finance expansion plans. In a sign of just how prohibitively expensive any attempted debt financing for group firms could now be, the yield on an Adani Green Energy bond spiralled over 36% last week. The market rout will likely expensive the activation of the property of t tively. In FY21, the expenditure on BharatNet from the USOF was ₹5,919.8 crore, 1.3% less than the Budget estimate of ₹6,000 crore. In FY22, however, the expenditure was ₹7,510 crore, as against the Budget estimate of ₹7,000 crore for that year. In FY23, the revised estimates again suggest anear 79% fall in the spending for the BharatNet project. Therefore, in the six financial years, including FY23, the government's spending from the USOF will be weak. In 2017, the Cabinet approved funding of ₹42,068 crore for the BharatNet (Phase-I and Phase-II) projects. In 2021, the Cabinet allocated another ₹19,041 crore to implement the T19,041 crore to implement the project under the public private partnership (PPP) mode, which, however, failed to attract the interest of the private players. reduce the group's ability to raise money for capital expendi-ture projects or to refinance debt

interest of the private players.

Examining volatility in

The stock exchanges have

also making the rounds

related to actual Adani Ports & SEZ and Ambuja Adani Ports & SEZ and Ambuja Cements under the short-term ASM. Intraday trading in these stocks will require 100% upfront margin. The move is likely to cuts speculation and short selling in these stocks. Shortlisting of securities under ASM is on account of market surveillance and does not imply an adverse action against the concerned compa-nies. "In all specific entity-related matters, if any infor-mation comes to Sebi's notice, related matters, if any infor-mation comes to Sebi's notice, then, as per extant policies, the same is examined and after due examination, appropriate action is taken, "Sebi said. The regulator also reiterated its commitment to ensuring market integrity and to ensu

ing that markets continue to ing that markets continue to have the appropriate structural strength to function in an uninterngth to function in an uninternet manner, as has been the case so far. "Sebi has consistently followed this approach on entity level issues and would continue to do so in future as well," it said. "On a longer term being lotter to the strength of the strength and the well," it said. "On a longer term basis, Indian markets have been viewed positively by investors. A cross-country comparison of dollar-adjusted market returns with both peer and developed countries, during the past three years till date, places the Indian market as a positive outlier," Sebi said.

impacted, says FM

about a meaningful reduc-tion in the fiscal deficit and debt parameters"

Sitharaman said the Budget has made a record provision of \$1.0 trillion for capex in FY2.4 (compared with \$7.28 trillion in FY2.3 as Prime Minister Narendra Modi desired to continue with the elevated public capital expenditure to boost growth. "Mumbai should be liking it (the proposals)," she said.

Regarding the Budget

Regarding the Budget announcementthatitwould

remove tax exemption on life insurance product

remove tax exemption on life insurance products where the aggregate pre-mium is above ₹5 lakh, the FM said in response to a question on the rationale behind it: "In this specific case, tax is levied on annual premium which is over a specific number. The idea of construction and the order.

penetration and the poten-tial that exists in India for insurance is that a majority

of the population is still not completely covered. The penetration cannot happen on the back of one person paying an annual premium of ₹5 lakh perannum."

Sitharaman said the

Adani shares: Sebi

officials present at the meet also made it clear that the tweaks on taxation on the insurance front will not impact the policy agenda of deepening penetra-tion and clarified that therewas sufficient data to suggest that investments were masquerad-ing as insurance premiums, due to which a decision was taken to

On the decision to convert outstanding dues into equity at Vodafone Idea, finance secretary Somanathan said the transac-Somantana said the transac-tion is being done as a package forall telcos. He said the govern-ment share will be held by the Department of Investment and Public Asset Management (DIPAM), where the stake will be considered as a public share-holder. "We are not bearing Vodafone Idea's debts. The company is not in a position of giv pany is not in a position of giv-ing its dues to the government. That is why we are taking the company's shares. This means that we are shareholders in the company. When the company will gain profit, we will get the profit; "the FM said, responding to a question on whether the government's relief to Vodafone thea will set a precedent for the Idea will set a precedent for the future.Sitharaman said there is no timeline which has been decided to end the old tax

decided to end the old tax regime, and the government has only introduced a simpler new ax regime, which has the incen-tives of lower rates. The officials also denied that this will impact the savings in the economy. Nageswaran said citizens are being given an expanded array of choices to determine what they want to do with their money. Country's image not Speaking at the event, ief economic advisor V Anantha Nageswaran said:
"If there is a steady nominal
GDP growth of 10%, which
is not a very high number
every year, that would bring
about a meaningful reducwith their money.

with their money.

Answering a question on introducing the controversial P-notes for GIFT City, Somanathan said it competes with other international financial services centres, due to which such provision has to be made and added that India

made and added that India always retains the right to mitigate any perceived risks.
Somanathan said the ₹35,000-crore outlay for green initiatives will be primarily used for retrofitting in petroleum refineries and augmenting strategic storage capacity.
"Some of the public sector refineries and other infrastructure facilities in the petroleum sector need retropetroleum sector need retro-fitting to meet our ambitious emissions and pollution tar-

Post-Covid perk-up: As coffee market warms up, cafes brew a makeover

Coffee giant Starbucks too expanded in 14 new cities last year, marking its largest store expansion in a single year in India. In September, it topped the milestone of 300 outlets in India. Reliance, too, has entered the food and bev through a strategic partner ship, signed last year, with UK-based food and organic coffee chain Pret A Manger.

INNA RUBBER AND INFRASTRUCTURE LIMITED

Registered Office: Tinna House No.6 Sultanpur, Mandi Road, Mehrauli, New Delhi-110030.

Website: www.tinna.in, Email: investor@tinna.in, Telephone No.: 011-49518530 Fax no.: 011-26807073, CIN: L51909DL1987PLC027186

- (R) INDIA'S Leading End of Life Tyre (ELT) Linna Recycling Company

SALES **UP BY 33% Nine Month**

PBT UP BY 25% Nine Mo

PAT **UP BY 25%** **EPS**

CASH EPS 24.68 from

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022 CONSOLIDATED STANDALONE PARTICULARS | Quarter Ended | Nine Month Ended | Fear t | 31-Dec-22 | 30-Sep-22 | 31-Dec-21 | 31-Dec-22 | 31-Dec-21 | 31-M 6,774.36 22,551.52 17,031.05 23,263.1 oss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary it 631.22 611.59 2,059.85 1,651.85 2,275.87 631.22 611.59 2,059.85 1,651.85 2,275.8 oss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary it oss) for the period after Tax (After Exceptional and/or Extraordinary ite Net Profit/(Loss) for the p 631.22 460.62 611.59 455.08 550.25 2.059.85 2,059.85 1,651.85 1,518.64 1,212.71 2,275.87 631.22 611.59 425.58 550.25 2,059.85 1,651.85 1,504.27 1,087.32 2,275.87 401.11 470.00 398 07 Total Comprehensive Income for the period (comprising profit[floss) for the per [after tax] and other comprehensive Income (after Tax) Equity Share Capital (Face value of Rs. 10 each)

Other Equity 471.14 425.78 402.99 1,718.50 461.76 455.28 406.03 1,520.28 1,223.20 1,709.45 1,506.29 1,097.81 856.48 856.48 856.48 856.48 856.48 956 49 856.48 856.48 856.48 856.48 856.48 856 4 7,233.75 6,886.6 8. Earning Per Share(face value of Rs 10): each share) (for continuing & discontinued opera (a) Ba 17.73 17.73 19.64

r Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disc

above is an extract of the detailed format of Linaudified. Financial Results for the Quarter Nine mo guistions, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange websitesies ing the quadret. The Company increased the useful life of its certain plant & machinery from 12 year groups has revised the useful file effective from 10 October 2022. The has resulted in reduction of de-sequent to gende anded 31 December 2022, the Company has entered into that endedder agrees cal condition of assets. The ber 2022. uent to period end 00 (~ Rs. 4 lakhs),

FOR TINNA RUBBER AND INFRASTRUCTURE LIMITEI
Directo Place: New Delhi Date: 3rd February, 2023

INDIA PESTICIDES LIMITED

	EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022 (Rs. in Millions)							
SI. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2022 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2021 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2022 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2021 (Unaudited)	Year Ended 31.03.2021 (Audited)	
1.	Total Income from operations Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	2176.37 463.15	2506.61 501.29	1900.33 590.51	6867.55 1510.55	5388.01 1716.03	7161.43 2115.69	
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	463.15	501.29	590.51	1510.55	1716.03	2115.69	
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax. (after Exceptional and/or Extraordinary items)	347.98	372.19	431.68	1131.12	1272.79	1579.53	
5.	Total comprehensive income for period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	345.95	370.23	432.01	1125.90	1273.91	1574.70	
6. 7.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	115.16	115.16	115.16	115.16	115.16	115.16 6264.08	
8.	Earning Per Share (Face Value of Rs. 1 each) (Not annualised) 1. Basic 2. Diluted	3.02 3.02	3.23 3.23	3.75 3.75	9.82 9.82	11.18 11.18	13.78 13.78	

KEY FINANCIAL HIGHLIGHTS FOR THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR

QUARTER AND NINE MONTHS 31ST DECEMBER, 2022							
SI. No.	Particulars	Quarter Ended 31.12.2022 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2022 (Unaudited)	Ended 31.12.2021	31.12.2022	Nine Months Ended 31.12.2021 (Unaudited)	
1. 2.3.4	Total Revenue from Operations Profit before tax Profit after tax Total Comprehensive Income	2176.37 466.75 350.29	2506.61 508.16 379.05	433.88	6867.55 1523.76 1143.04	5388.01 1718.88 1275.64	7161.43 2120.68 1583.86

financialexp.epap.in

The above is an extract of the unaudited financial results for the quarter and Nine Month ended December 31, 20 the Audit Committee and approve by Board of Directors at their meeting held on February 04, 2022, and subject auditors and filled with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosurers as amended. The full format of the adversalid financial results is available on the websete of the Company, (w National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com) engocition for financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (TND AST) processing and the state of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Li

Accounting Standards (TND AS') prescribed under Section 133 of the SEBI (Listing Obligations & Disclosur

For and on Behalf of the Board of India Pesticides Limited Anand Swarup Ag

VOLTAMP

VOLTAMP TRANSFORMERS LIMITED

CIN: L31100GJ1967PLC001437

Regd. Off.: Makarpura, Vadodara - 390014

Email: voltamp@voltamptransformers.com Website: www.voltamptransformers.com

Phone: +91 265 6141403/6141480, 3041403/480

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2022

				(Rs.in Lakhs
Sr. No.	Particulars	Quarter ended 31/12/2022 (Unaudited)	Nine Months ended 31/12/2022 (Unaudited)	Quarter ended 31/12/202 (Unaudited
1	Total income from operations (net)	35746.66	94524.29	31495.14
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	6641.15	15951.88	3982,11
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6641.15	15951.88	3982.11
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5075.69	12337,47	3011.22
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	5087.91	12372.85	2986.39
6	Paid up Equity Share Capital (face value of Rs.10 each)	1011.71	1011.71	1011.71
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	***		
8	Earnings Per Share (not annualised) Basic: Diluted:	50.17 50.17	121.95 121.95	29.77 29.77

Notes:
1. The above unaudited results for quarter and nine months ended 31" December 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on Saturday, 4" February 2023. 2. The above is an extract of the detailed format of Quarter / Nine Months ended 31" December 2022 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Nine Months ended Financial Results are available on the Company's website at www.voltamptransformers.com and on the website of the Stock Exchanges at www.besindia.com and www.nseindia.com

FOR VOLTAMP TRANSFORMERS LIMITED KUNIAL I PATEL

VICE CHAIRMAN & MANAGING DIRECTOR

DIN No Date: 4 February 2023



संमेलनाच्या मांडवातून...

सलोख्याची 'सावली'!

वैचारिक अस्मितेची वाघनखे दिवसागणिक टोकदार होत

असताना आणि कट्टरवादी विषाक्त विचार चौफेर धुमसत असताना देशाच्या सहिष्णू परंपरेची ओळख उच्चारवात सांगण्याचे

धाडस सध्या कुणी फारसे करत नाही. आधी तत्वांची प्रखर मांडणी करणारी माणसेही कुण्या जहागीरदारी संस्थांकडून उपकृत झाली

की आपल्या आधीच्या तात्विक विचारांना स्वहस्तेच अज्ञातवासात

पाठवतात. अशा या आत्मकेंद्री भोवतालातही मानवकेंद्री विचारांचा वसा जोपासणारी माणसे दुर्मीळच असतात. नरेंद्र चपळगावर त्यातलेच एक. परिपक्व समाजाचा आत्मसन्मान हा चपठमावत त्यातलच एक. पारपवव समाजाचा आत्मसमाना हा स्व्यातिष्टेच्या प्रमामक करण्येत्रीया हाजारपटीने श्रेष्ठ आहे, असा संदेश देणाऱ्या त्यांच्या एका ऐतिहासिक कृतीने आज साहित्य क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. अ. भा, मराठी साहित्य संमेलनाच्या विवारधार्येतिकट हे संमिलन जिश्व असील त्याच गावात, त्याच तारखांना विद्रोही संमेलनाचे आयोजन केली जाते. या

मांडवातली माणसे त्या मांडवात व त्या मांडवातली माणसे या मांडवात जाऊ नये, असा कुठलाही कायदेशीर अडथळा नाही

पण, तरीही या दोन्ही संमेलनांमधील माणसे परस्परांपासन एक

ठराविक अंतर राखून असतात. अखिल भारतीयच्या ९६ आणि विद्रोहींच्या १७ वर्षांच्या इतिहासात सलोख्याच्या दृष्टीने संमेलन

काळात अगदी ठरवून कुणी भेटल्याचे ठळक उदाहरण नाही. इतकी या दोन संमेलनांमधली दरी विस्तार्ली आहे. ती परस्पर

संवादाने मिटवता यावी. सर्जनशीलांच्या गोतावळ्यात सहिष्णता

जपली जावी, हा उदात्त हेतू मनी बाळगून या दोन्ही संमेलनांच्या इतिहासात पहिल्यांदा चपळगावकरांनी कौतुकास्पद पुढाकार घेत

स्वयंप्रेरणेने विद्रोहींच्या मांडवात पाऊल ठेवले. त्यांच्या उपक्रमांची

आस्थेने चौकशी केली. ज्या संमेलनाविरुद्ध आपण १७ वर्षांपासून

विद्रोहाचा बिगुल फुंकतोय त्या संमेलनाच्या सर्वोच्च स्थानी असलेली व्यक्ती आपल्या मांडवात आली हे बघून विद्रोहीचे

आयोजकही भारावले आणि सौहार्दाच्या सुंगधाने दरवळणारे

हारतरे घेऊन चपळगावकरांच्या स्वागताला धावत सामोरे गेले

होतुर विज्ञा विज्ञावकर्ता जा त्यानाता वाचत तानार गरा. दोन विचारधारांच्या समरसून झालेल्या या भेटीने साहित्याचे हे 'सुंदरबन' मोहरून गेले. वैचारिक विरोधाच्या सोलून काढणाऱ्या

ुषुराज्य नार्ट्स निर्माणका एकात्मतेची नहीं तालिम शिकवणाऱ्या गांधींच्या कर्मभूमीत चपळगावकरांच्या पुढाकाराने ही सलोख्याची 'सावली' परस्परांवर धरली गेली. ही सावली भविष्यात कुठल्याही

दडपशाहीविरुद्धचा टराव महामंडळाने फेटाळला

लोकसत्ता प्रतिनिधी

वर्धा: 'फ्रॅक्चर फ्रीडम' पुस्तकाला जाहीर केलेला पुरस्कार राज्य सरकारने रद्द केला. शासनाची ही कती साहित्याचे अवमल्यन करणारी तर आहेच शिवाय दडपशाही दर्शविणारीही आहे. त्यामुळे शासनाच्या या कतीचा निषेध करणारा ठराव संमेलनाच्या

मराठवाडा साहित्य परिषदेच्या अन्य ठरावांनाही नकार

समारोप कार्यक्रमात मांडावा अशी मागणी मराठवाडा साहित्य परिषदेने आज शनिवारी वर्ध्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत केली होती. परंतु, महामंडळाने ही मागणी फेटाळल्याची माहिती आहे. 'फॅक्नर फीडम' मोबतन महाराष्ट्रान्या इतिहास परुषांविरुद्ध सतत अपमानास्पद विधाने केल्याचा आरोप करीत राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याही निषेधाचा ठराव मांडण्याची लेखी सूचन मराठवाडा साहित्य परिषदेने या बैठकीत केली तीही नाकारण्यात आली

तमेन स्वार्थामारी मतरागंना विष्वामहात करून पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना सभागृहातून परत बोलावण्याचा अधिकार मान्य करणारा कायदा करण्याची मागणी करणारा ठरावही उद्या महामंडळाने मांडावा, अशी सुचना मरातवाडा साहित्य परिषदेने केली. परंत

यातील एकाही मागणी किंवा सूचनेला महामंडळाने आपल्या ठराव पत्रिकेत जागा न दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यावरून साहित्य महामंडळ अजूनही कसे शासनाच्या विरोधात भिमका घ्याय कचरतेय, हे स्पष्ट होत असल्याची टीका महामंडळाच्याच काही घटक संस्थांच्या प्रतिनिधींनी केली



'रेशीमबागेतून देशभर भ्रम पसरवण्याचे काम

सत्यशोधक संत गाडगेबाबा साहित्य नगरी. वर्धा : सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे, याविषयी वाद असण्याचे कारण नाही. घोषित नसली तरी अघोषित आणीबाणी तर निश्चितच आहे. वातावरण विषाक्त बनविले जात आहे परस्पर अविश्वास आणि जाती-जातीत, धर्माधर्मात 'भया'चे वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहे. एवढे करूनही देश कसा प्रगती करतीय. हे उच्चारवात सांगितले जात असून नागपुरातल्या 'रेशीमबागे'तून नागपुरातल्या 'रेशीमबागे'तू-देशभर हा प्रगतीचा भ्रम पसरवल जातोय, असे परखंड मत प्रसिद्ध साहित्यिक चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केले. वर्धा येथे आयोजित १७ व्या

विदोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते मंचावर संमेलनाची उद्घाटक आणि प्रसिद्ध अभिनेत्री रसिका आगाशे- अय्युब, माजी संमेलनाध्यक्ष गणेश विसपुते, निरंजन टकले, प्रतिमा परदेशी, मकरंद यशवंत, अंजूम कादरी, अर्जुन बागूल, नितेश कराळे, अर्जुन बागूल, नितेश कर अशोक चोपडे उपस्थित होते.

साहित्यिक सरकारच्या ताटाखालील मांजर...

माहित्यिकही मुक्तारच्या ताटाखालील मांजर बनत आहेत की काय. अशी शंका यायला लागते. यवतमाळच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल यांना सन्मानाने निमंत्रित करण्यात आले होते. पण, त्यांच्या सरकारविरोधी भाषणामुळे सरकारने साहित्यिक संस्थावर दबाव टाकून त्यांचे निमंत्रणच रद्द करवून टाकले. यासंदर्भात ताजी घटना म्हणजे अग्विल भारतीय मराती साहित्य संमेलन जे वर्धा येथे सुरू आहे त्याच्या अध्यक्षपदावरून झालेला गदारोळ होय. असेही वानखड़े यांनी यावेळी सांगितले

राज्यातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते!

र वि वा र

डॉ. अभय बंग यांचा गंभीर आरोप

शफी पठाण, लोकसत्ता

राष्ट्रिपता महात्मा गांधी साहित्य नगरी, वर्धा : महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या चालते. दारूच्याच निवडणुका जिंकल्या जातात, असा आरोप 'सर्च' संस्थेचे प्रमुख आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जान प्रात्तक्क तानाजिक कानकरा डॉ. अभय बंग यांनी शनिवारी केला. वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी डॉ. बंग यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. आचार्य विनोबा भावे सभामंद्रपात मक्ता पुणतांबेकर, विनोद शिरसाठ आणि विवेक सावंत यांनी ही मुलाखत



या मुलाखतीत डॉ. बंग म्हणाले, 'दारूने देशाचे मोठे नुकसान केले आहे. महाराष्ट्र तर मद्यराष्ट्र झाले आहे. दरवषी आपल्या राज्यात दोन लाख कोटी रुपयांचे मद्यप्राशन केले जाते. दारूमुळे भारतीय स्त्री आपणहृन वैधव्याची इच्छा व्यक्त करीत आहे. मात्र, राजकारण आणि निवडणुका दारुवर अवलंबून असल्यानेच दारूच्या समस्येला न्तराज्यात्र दारूच्या समस्येला बगल देण्यासाठी दारूबंदीचा बागुलबुवा निर्माण केला जात आहे.''



पुढच्या संमेलनासाठी पाच निमंत्रणे.

पुढच्या वर्षी होणाऱ्या ९७ व्या साहित्य संमेलनासाठी अंमळनेर, औदुंबर, सांगली, सातारा व जालना येथून निमंत्रणे महामंडळाला प्राप्त झाली आहेत. १५ पर्यंत आणखी काही ठिकाणांहून निमंत्रणे येण्याची शक्यता आहे.

सवलतीच्या दरातील कागदासाठी ठराव..

प्रकाशन व्यवसाय चालवणे मोठी कठीण गोष्ट झाली आहे. कागद खप महाग झाला आहे. या पार्श्वभमीवर प्रकाशकांना सवलतीच्या दरात कागद मिळावा, यासाठी उद्या संमेलनाच्या समारोपीय सत्रात ठराव मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे

मराठी लेखकांकडून गांधी-विनोबांवर अन्याय

सेवाग्राम ते शोधग्राम असा प्रवास उलगडताना डॉ. अभय बंग यांनी महाराष्ट्रातील मराती साहित्यिकांवरही काही आक्षेप घेतले. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या कार्यावर विशेष असे लेखन झाले नाही, आपल्या साहित्यिकांनी एक प्रकारे गांधी-विनोबांवर अन्यायच केला. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात विविध विचारक, वेगवेगळे सेनापती इथे घडले. मात्र, या महाभारताचा वेध घेण्यात मराठी साहित्यिक अपयशी ठरले. हा इतका मोठा रंजक काळ ललित आणि बुद्धीनिष्ठतेने आता तरी साकारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले

मद्यपींना अंनिसच्या ताब्यात द्या'

महापींना अंनिसन्या ताब्यात हा। कारण ते दारू आरोग्याच्या हिताची आहे, असे सांगून अंधश्रद्धा पसरवत आहेत, असा खोचक सल्लाही डॉ. बंग यांनी सरकारला दिला.

चपळगावकर विद्रोही साहित्य संमेलनाच्या मांडवात!



अ. मा. मराटी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी शनिवारी विदोही साहित्य संमेलनाला भेट दिली परथापित साहित्य संमेलनाच्या विचारधारेविरुद्ध विद्रोहीचे संमेलन असते. या दोन्ही साहित्य संमेलनांतील साहित्यिक फारसे परस्परांच्या मोडवात जात नाहीत. वपळगावकर यांनी या संकेताला फाटा दिला. विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून वपळगावकर यांचे खागत करण्यात आले. यांचेळी समाजसेवक डॉ. अभय बंग उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन

परिवहन आयुक्त कार्यालय ५ वा मजला, टेलिकॉम बिल्डिंग नं.२,

महात्मा गांधी रोड, फाऊंटन, मुंबई ४००००१

क.पआका/वाहन निरीवपरिकेट/का.१०/२०२३/जा.क.१६१६ टिनांक : ०२ फेब. २०२३

निविदा सुचना

मोटार वाहन विभागामार्फत १३ परिवहन कार्यालयामध्ये वाहन निरीक्षण व परीक्ष

परिवहन कार्यालयांकरिता वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र उभारण्याकरिता निर्

टेंडर (E-Tender) "https:mahatenders.gov.in" या संकेतस्थळ

दि. २५.०१.२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर निविदा दाखल करण

- १३ परिवहन कार्यालयांकिरता वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्र उभारण्याबाबतची निविदा प्रसिद्ध करणेवाबत.

ध्वनी कर्माक : ०२२-२०८२७१०३ - ई-मेल आयडी : dvt

केंद्र उभारण्याची बाब कार्यवाहीखाली आहे.

दोन कोटींच्या विनियोगावर लक्ष ठेवण्यासाठी समिती

साहित्य संमेलनासाठी दरवर्षी दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या दोन कोटींचा विनियोग ज्या ठिकाणी संमेलन असेल ते स्थानिक संयोजक योग्यरित्या करतात की नाही, हे पाहण्यासाठी साहित्य महामंडळाकडून एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत महामंडळाच्या अध्यक्ष तथा तांबे प्रकाश पागे मिलिंद

MMRDA MMRDA

निविदा विनंती प्रस्ताव डाउनलोड करण्याचा कालावधी

स्थळ : मुंबई क्रमांक : न. व क्षे.नि.वि./एकात्मिक घकव्य/२०२३

तारीख / वेळ (पासून) | तारीख / वेळ (पर्यंत)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी येथे येणार असून 'गांधीजी ते विनोबाजी-वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून' या परिसंवादास आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री फडणवीस हजर राहणार होते. परंतु, त्यावेळी अन्य महत्त्वाचा कार्यक्रम आल्याने ते सकालच्या परिसंवादाच्या सत्रात उपस्थित राहतील. आचार्य विनोबा भावे सभागंडपात होत असलेल्या 'गांधीजी ते विनोबाजी' या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनय सहस्त्रबुध्दे आहेत. 'लोकसत्ता'च्या विदर्भ आवत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे. रमाकांत खलप, डॉ. प्रशांत धर्माधिकारी, भानू काळे आणि श्रीकांत देशमुख परिसंवादात विचार मांडतील.

i. बांधकाम कालावधी — महिने (पहिल्या तीन महिन्य मंजुरी मिळण्यासह) ii. परिचलन आणि देखभा (O&M)- १५ वर्ष स्थळ: ९ वा मजला, समिती कक्ष, ১०५१ + व्हैंडिओ कॉन्फरन्स द्वारा

महानगर आयुक्त, मुं.म.प्र.वि.प्राधिकरण

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

(भहाराष्ट्र शासन अगाकृत) वाद्रे-कुर्ला संकुल, बांद्रे (पूर्व) - मुंब्ई ४०००५१. द्रुष्थ्वनी : २६५९०००१/०४ फॅक्स:९१-०२२-२६५९१२६४

ई- निविदा विनंती प्रस्ताव सूचना

निविदा विनंती प्रस्ताव पूर्व बैठक : २२.०२.२०२३ द्वपारी ३:०० वा.,स्था



कारणाने विभागू नये, हीच सदिच्छां...

कॅटरर्स सर्व्हिसेस

े देशपांडे कॅटरसं. लग्न, मुंज वारसे, वाडदिवस इत्यार्द बारसं, वाइदिवस इत्यादी कार्यांसाठी हॉल आणि कॅटरिंग उपलब्ध तसेच मारवाडी, पंजाबो, महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवणाचे कॉन्ट्रॅक संपर्कः 9930005657

भविष्यविषयक

कृष्णमूर्ती पद्धतीने अनेकांचे विवाह दिलेल्या नामकेटा कृष्णमृती पद्धतान अनकाच विवाह दिलेल्या तारखेलाच ठरले/ झाले. विवाह, पुनर्विवाह, शिक्षण, प्रेम, आर्थिक, नोकरी, सफलता. साईल गुरुजी- डॉबिवली 9137815708/ 9819434297.

0070812201-4

सत्य ऐकायची तयारी असेल तरच, अचुक पविष्यकथनासाठी एकच ज्योतिषी ब्री. विजय हजारी. (व्हॉटस्अश्यकन पविष्यकथन शक्य *) फी र. ३००/-लोअस्परेल, मुंबई. 9870335562.

0070822455-1

* पत्रिकेशिवाय तुमची समस्या सांगणार, आश्चर्यचकित व्हाल! विश्वास वसल्यासच प्रश्न विचारा! (पत्रिकावाचनदेखील) (गुणकारी उपायांचे शेकडो अभिप्राय!) (दादासाहेब : मनोज शांडिल्य, मुलुंड : 7738180098)

0070819449-1

अंस्ट्रॉलॉजी: गोल्ड मेडलिस्ट जन्मकुंडली बनविणे, जुळविणे, हमकंडलीवरून तसेच हस्तरेषा चेहरा, फोटोवरून आपल्या प्रश्नांवर सविस्तर भविष्य तसेच वास्तुशास्त्राचे महत्त्व, वास्तुशांतीचे साधे-सोपे उपाय ५० पानांवर लिहुन मिळतील. पाहिजे असल्यास हिंदी/ इंग्रजीमधून लिखाण मिळेल. (प्रश्नांची की एकदाच सुरुवातीला स्वीकारतो.) नवग्रहांचे रत्ने, भाग्योदय यंत्रे, रुद्राक्ष इतर गुभवस्त् सुर्चावतो व अनुष्ठान करून दिले जातील. मुख्य कार्यालय श्री. सुधाकर सदानंद जोशी, दररोज सकाळी न्योतियशास्त्र - कु. यशश्री सुधाकर नोशी, दरशेज सकाळी १० ते संध्याकाळी ६. योगी निवास बंगला, पहिला मजला, किसन क्रॉस रोड, नवीन पोलीस क्वाटंर्सजवळ, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४. १८२०५५३२७६/ ९८२०६१२५७८. (वरील पत्याशिवाय आमची कुठेही शाखा अथवा प्रतिनिधी नहीत.)

0070821178-1

चार पिट्या, ३९ वर्षांचा स्वानुषय इस्तरेषा, जन्म कुंडली, मस्तकरेषा, तुमच्या सर्व समस्यांवर साल्विक उपाय मार्गदर्शन. Ph.D. सी. जोशी, टाणे-फिल्मविषयक

हिंदी फिल्म सिरियल एलबमसाठी सर्व वयोगटातील नवीन कलाकारांसाठी योग्यतेअनुसार मौका 0070772276-4 (ऑडिशन/ ट्रेनिंग) 9987024100. 8369152017.

रिझल्ट

0070825214-1

ओरिएन्टेड

ट्यूटर्स

'होमट्यशन" VIII/ IX/

X/ XI/ XII/ JEE/ NEET/ MHT-CET/

B.Com./ Engg./ SSC/ CBSE/ ICSE 91%, 92%, 93%, प्रशांतसर :

कुरिअर सर्व्हिस

अमेरिका, लंडन, युरोप, दुवई, कॅनडा

पाठवा, औषध पाठवा, सर्वात स्वस्त

सर्व्हिसेस

0070822275-1

पंडित- 8879991866.

9930004564/

डिटेक्टिव्ह सर्व्हिसेस कोर्टास लागगारे पुरावे, घटरफोट,

8080939923.

पोटगी, वारसाहकक, गुप्त पाठलाग, मालमतेचा शोध, वधू-वराची चारित्र तपासणी. संपर्क = 7900158009. कन्सलटेशन ह. २०००/-

0070825600-1

हॉलविषयक

लग्न- मुंज शुभकार्यासाठी संपूर्ण व्यवस्थेसह वातानुकुलित, माहेर बँक्वेट गोरेगाव (पश्चिम), माहेर हॉल, दादर (पश्चिम) लग्नाच्या पाहुण्यांना उतरण्याची व्यवस्था. 9987712677/ 9969923699/

0070825165-1

चितारी यांचे वज्रेश्वरी (जि. ठाणे) येथे भव्य सुशोभित लग्नाचे चार हॉल व वन्हाडी लोकांच्यासाठी पन्नास A/C रुम एकाच बिल्डिंगमध्ये

'इन्हारन्स सर्विसेस' सर्व लाईफ, हेल्थ, 0070805420-1 टर्म, मोटर, कार उपलब्ध, घरपोच उपलब्ध (२४×७), फक्त कॉल करा

पुस्तके/मासिके 8655218577 डाणे वेथे सुस्थितीत असलेली लायब्ररीची मगटी/ इंडानी पुस्तके २०% ते ५०% सुट पर्यत विकण आहे. संपर्कः 9322591182, 9821197440. 022884329/ 9769946544.

वॉटरप्रफिंग

४० वर्षांचा अनुभव -संडास, बाबरम, टेरेस, बेसमेंट, पाण्याची टाकी, वॉटरपुफिंगची कामे

५ ते १० वर्षाच्या १००% गॅरंटीने विनातोडफोड करून मिळेल, संजय

नावात बदल

My old name Mary Sequeria, Date of Birth 09.02.1970, married to Zulquader Khan Dated – 17.04.1988 My new name is Shabnam Ayub Khan

9822275444

व्यवसायविषयक

FREE फ्रेंचायजी घ्या, फी नाही, रॉक्स्टी नाही, 100 sq.ft., छोटी जागा रेडीमेड स्नॅक्स, प्रचंड मागणी, छोटा फायदा 7304800691.

0070825183-1

0070825036-1

प्रदर्शन-विक्री

६ महिने ते ५ वर्षापर्यंतच्या मूलीचे आकर्षक फ्रॉक, किचन एँप्रन, कापडी पिराच्या आणि बरेच काही, 'राकुन शकं तला २६८४३७०१/ ९८१९५९७६६० अंधेरी

Address: Shabnam Ayub Khan, Al- Rahma, A/15, Flat No.703 Millat Nagar Andheri West Mumbai-53

ROSSARI BIOTECH LIMITED

डीजीआयपीआर-२०२२-२३/५६७९



स्वाक्षरी

महाराष्ट्र राज्य, मुंबई.

(AN ISOURDI 12005 & 14001 2015 Certinate Company)

Rego, Office: 201 A & B, E^{*} Filed, Arian Corporate Park, I. B. S. Marg,
Mext to GE Gardens, Kanjumary (N) Mumbar –400 778

+91-22-6123 3800 F; +91-22-27966902 E info@rssan.com W: vww.rossan.com CIN: L24100MH2009PLC194818

	Quarter ended	Nine Months ended	Quarter ende	
Particulars	31st December, 2022	31st December, 2022	31st December, 202	
i i	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Total income from operations	3,892.69	12,494.15	4,284,16	
Net Profit for the period (before Tax, Exceptional items and/or	15000000	719000,000		
extraordinary items)	346.71	1,069.88	319.47	
Net Profit for the period before tax (after Exceptional items and/or	1000000	HERMANIA		
Extraordinary items)	346.71	1,069.88	319.47	
Vet Profit for the period after tax (after Exceptional items and/or				
xtraordinary items)	256.81	782.78	225.39	
fotal Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)				
or the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	256.62	782.28	224.45	
Paid up Equity Share Capital (Face value of Rs. 2 per share)	110.30	110.30	110.11	
Other Equity				
Earnings per equity share (in Rs.)	Cultowia	And the control		
Basic ("Not annualized)	4.66*	14.21*	4.09*	
Diluted (* Not annualized)	4.63*	14.14*	4.07*	

Additional Information on Standalone Financial Results is as follows				
	Quarter ended	Nine Months ended	Quarter ended	
Particulars	31st December, 2022 (Unaudited)	31st December, 2022 (Unaudited)	31st December, 2021 (Unaudited)	
(a) Total income from operations	2 368 98	7.115.30	2 686 44	
(h) Profit Refore Tax	237.33	654 16	244.95	
(a) Total income from operations (b) Profit Before Tax (c) Profit After Tax	174.62	482.51	182.68	

For ROSSARI BIOTECH LIMITED

Place: MUMBAI Date: 04" February, 2023



